

## सांस्कृतिक विभाग अहवाल

### शैक्षणिक वर्ष २०१७-१८

स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचं अहवाल सादर करताना मला अत्यानंद होत आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन केले होते.

- २० ऑगस्ट २०१७ रोजी सदभावना दिवस, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेऊन साजरा कारणात आला.
- दि. २५ ते २९ ऑगस्ट २०१७ या पाच दिवशीय स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलामध्ये राष्ट्रीय गणेश महोत्सव साजरा करण्यात आला. यातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिक व वैयक्तिक नृत्य सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, तर प्रा. अजय त्रिभुवन यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केला.
- दि. ५ सप्टेंबर २०१७ रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांची भूमिका अंगीकारून शिकविण्याचे कामकाज पार पाडले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांचे प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनाच्या महत्त्व विशद केले. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
- दि. २ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती प्रतिमा पूजन करून साजरी करण्या आली.
- दि. १५ ऑक्टोबर २०१७ रोजी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी मनोगत, प्राध्यापक मनोगत, राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची घोष वाक्यांचे वाचन करण्यात आले. तसेच डॉ. प्रसाद कुलकर्णी संस्कृत विशारद यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद केले.
- दि. ७ ते १० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत चॉकलेट, ब्लॅक अँड व्हाईट, पिंक, कॅप बॅंगल, मिसमॅच, ट्रॅडिशनल डेज साजरे करण्यात आले. त्याच बरोबर पोस्टर, थीम मेहंदी, थीम रांगोळी, काव्य वाचन, विनोद सांगा, मिमीक्री, उस्फूर्त वक्तृत्व, स्मरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी दु. ३. वा.शेला पागोटे वाचन व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या मध्ये उपरोक्त स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या प्रथा, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना व यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल व पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले.

- दि. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते
- दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी मराठी भाषा गर्व दिन साजरा करण्यात आला. या वेळी कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रमुख अतिथी डॉ. भाऊसाहेब गमे, प्राचार्य, जनता महाविद्यालय यांनी मराठी भाषा व तिचे महत्व व वैशिष्ट्य विशद केले.
- दि. १४ एप्रिल २०१८ रोजी स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते  
उपरोक्त सर्व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संस्थाचालक महाविद्यालयचे प्राचार्य , प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या ऋणात राहून अहवाल लेखनास पूर्ण विराम देतो.

सांस्कृतिक कार्कम विभाग प्रमुख

प्रा. अजय त्रिभुवन







